

सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय अनुदानाचे वितरण  
प्रधानलेखाशीर्ष २२३५, स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्यावर  
अवलंबून असलेल्या व्यक्ती, इत्यादींना निवृत्तीवेतन,  
( २२३५००१५ )( माहे ऑक्टोबर ते डिसेंबर, २०२४ )

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग,  
शासन निर्णय क्रमांक : बियुडी-१४२४/प्र.क्र.५५/स्वासैक.१  
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२,  
दिनांक : २० डिसेंबर, २०२४

- वाचा :- १) शासन परिपत्रक क्रमांक, अर्थसं-२०२४/प्र.क्र.३४/अर्थ-३, दि. ०१/०४/२०२४  
२) शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्र.१०२३/प्र.क्र.१३१/२०२३/स्वासैक-२,  
दिनांक.०१ एप्रिल २०२४.रोजीचे चार स्वतंत्र शासन निर्णय  
३) शासन निर्णय क्रमांक बियुडी १४२४/प्र.क्र.५५/स्वासैक-१, दिनांक १०.०५.२०२४  
४) शासन निर्णय क्रमांक बियुडी १४२४/प्र.क्र.५५/स्वासैक-१, दिनांक १४.०८.२०२४  
५) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण १९२४/प्र.क्र.५५/स्वासैक-१, दिनांक १४.०८.२०२४  
६) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण १९२४/प्र.क्र.५५/स्वासैक-१, दिनांक ०४.१२.२०२४  
७) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण १९२४/प्र.क्र.५५/(२)स्वासैक-१, दिनांक ०४.१२.२०२४  
८) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण १९२४/प्र.क्र.५५/(१)स्वासैक-१, दिनांक १३.१२.२०२४  
९) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण १९२४/प्र.क्र.५५/(२)स्वासैक-१, दिनांक १३.१२.२०२४  
१०) शासन शुद्धिपत्रक क्रमांक संकीर्ण १९२४/प्र.क्र.५५/(१)स्वासैक-१, दि. १९.१२.२०२४

**प्रस्तावना :-**

सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात “ मागणी क्रमांक ए-५, २२३५, सामाजिक सुरक्षा व कल्याण, ६०, व इतर सामाजिक सुरक्षा व कल्याण कार्यक्रम, १०२, सामाजिक सुरक्षा योजनेखालील निवृत्तीवेतने, (००) (०१) स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती, इत्यादींना निवृत्तीवेतन (२२३५ ००१५) (अनिवार्य), ०४ निवृत्तीवेतनविषयक खर्च या लेखाशिर्षाखाली, रु.१३०,८३,७९,०००/- ( रुपये एकशेतीस कोटी त्र्यांऐशी लाख एकोणऐंशी हजार फक्त ) इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर आहे. उपरोक्त संदर्भ क्र.२ ते १० येथील शासन निर्णयान्वये निवृत्तीवेतनावरील खर्च भागविण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांना रु. ५०,६६,२८,८६४/- ( रुपये पन्नास कोटी सहासष्ट लाख अठठावीस हजार आठशे चौसष्ट फक्त) एवढा निधी वितरीत केला आहे.स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतन विषयीचा खर्च ( प्रतिमाह प्रती स्वातंत्र्य सैनिक रु. २०,०००/-

याप्रमाणे ) भागविण्यासाठी माहे ऑक्टोबर ते डिसेंबर-२०२४ या तीन महिन्याकरिता आवश्यक निधी संबंधित जिल्हाधिकारी यांना वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

### शासन निर्णय :-

सन २०२४-२५ या वित्तीय वर्षाकरीता, रु.०७,५८,४०,०००/- ( रुपये सात कोटी अठठावन्न लाख चाळीस हजार फक्त ) इतका निधी माहे ऑक्टोबर ते डिसेंबर-२०२४ या तीन महिन्याकरिता स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतनावरील खर्च भागविण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांना शासन निर्णयासोबत जोडलेल्या विवरणपत्र "अ" मध्ये त्यांच्या जिल्ह्याच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे वितरीत करण्यात येत आहे.

२. जिल्हाधिकारी यांना वितरीत केलेल्या निधीतून खर्च केलेल्या अनुदानाच्या रकमांचा ताळमेळ महालेखापाल-१, मुंबई/महालेखापाल-२ नागपूर यांचेकडे विहित कालावधीत करून खर्चमेळाचा मासिक अहवाल शासनास नियमितपणे सादर करावा.

३. याप्रित्यर्थचा चालू आर्थिक वर्षातील खर्च मागणी क्र. ए-५, २२३५, सामाजिक सुरक्षा व कल्याण, ६०, इतर सामाजिक सुरक्षा व कल्याण कार्यक्रम, १०२, सामाजिक सुरक्षा योजनेखालील निवृत्तीवेतने, (००) (०१) स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती, इत्यादींना निवृत्तीवेतन ( २२३५ ००१५ ) (अनिवार्य), ०४ निवृत्तीवेतन विषयक खर्च या लेखाशीर्षाखालील सन २०२४-२५ या वित्तीय वर्षाच्या मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागविण्यात यावा आणि त्याच लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा. तसेच खर्च झालेल्या रकमेचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास वेळोवेळी सादर करावे.

४. सदर निधी संबंधित जिल्हाधिकारी यांना अदा करण्यासाठी सह सचिव /उप सचिव, सामान्य प्रशासन विभाग, स्वातंत्र्य सैनिक कक्ष, मंत्रालय, मुंबई ( A००१३) हे नियंत्रक अधिकारी राहतील.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्र. २०२४१२२०१६०७२९६१०७ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( भाग्यश्री भाईडकर )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई,
२. मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
३. मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांचे सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई

४. मा. उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
५. मा. उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांचे सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
६. मा.मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-३२,
७. मा. उपमुख्यमंत्र्यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-३२,
८. सर्व संबंधित मा.मंत्री / मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
९. मा. विरोधी पक्षनेता, विधानपरिषद/विधानसभा यांचे सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
१०. मा. मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई-३२,
११. मा.अपर मुख्य सचिव (वि.चौ.अ.१) यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई-३२,
१२. महालेखापाल ( लेखा व अनुज्ञेयता ) महाराष्ट्र १, मुंबई / नागपूर
१३. महालेखापाल ( लेखापरिक्षा ), महाराष्ट्र १, मुंबई / नागपूर
१४. मा.सर्व जिल्हाधिकारी, महाराष्ट्र
१५. मा.सह सचिव (स्वा.सै.क.१), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
१६. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई
१७. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी, महाराष्ट्र
१८. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
१९. सामान्य प्रशासन विभाग, कार्यासन - २५, मंत्रालय, मुंबई
२०. मा.कक्ष अधिकारी, वित्त विभाग, ( अर्थसंकल्प १४/ व्यय-४ ) मंत्रालय, मुंबई
२१. निवडनस्ती ( स्वा.सै.क.१)

विवरणपत्र "अ"

अ.क्र.	जिल्हयाचे नाव	स्वातंत्र्य सैनिक संख्या	मासिक निधी वितरण	माहे (ऑक्टोबर ते डिसेंबर, २०२४) करिता निधी वितरण (रु.)
१	मुंबई शहर	३८	०७,६०,०००/-	२२,८०,०००/-
२	पालघर	११	२,२०,०००/-	६,६०,०००/-
३	रायगड	३२	६,४०,०००/-	१९,२०,०००/-
४	सिंधुदुर्ग	१४	२,८०,०००/-	८,४०,०००/-
५	धुळे	४२	८,४०,०००/-	२५,२०,०००/-
६	नंदुरबार	४	८०,०००/-	२,४०,०००/-
७	सातारा	२०१	४०,२०,०००/-	१,२०,६०,०००/-
८	कोल्हापूर	११७	२३,४०,०००/-	७०,२०,०००/-
९	हिंगोली	१२६	२५,२०,०००/-	७५,६०,०००/-
१०	लातूर	२४०	४८,००,०००/-	१,४४,००,०००/-
११	धाराशिव	३५३	७०,६०,०००/-	२,११,८०,०००/-
१२	अमरावती	४०	८,००,०००/-	२४,००,०००/-
१३	वाशिम	७	१,४०,०००/-	४,२०,०००/-
१४	भंडारा	१९	३,८०,०००/-	११,४०,०००/-
१५	चंद्रपूर	२०	४,००,०००/-	१२,००,०००/-
	एकुण	१२६४	२,५२,८०,०००/-	७,५८,४०,०००/-

( भाग्यश्री भाईडकर )  
अवर सचिव, महाराष्ट्र शासन